### SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN: L45100MH1983PLC031671

Registered Office - B-61, Floor 6, Plot No. 210, B-Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India

Contact Details: - Phone - 022-22882125

email - sobhagyamercantile9@gmail.com

Date: 29th May, 2024

website: www.sobhagyaltd.com

To.

Department of Corporate Services, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

Dear Sir / Madam,

<u>Sub.: Newspaper publication in respect of Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31st March, 2024 under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Scrip Code: 512014 (SOBHAGYA MERCHANTILE LTD.)

Pursuant to Regulations 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publication in respect of Audited Standalone Financial Results of the Company for the Quarter and Year ended on 31st March, 2024 as published in the Business Standard (English-Mumbai Edition) and Mumbai Lakshdeep (Marathi-Mumbai Edition) on 29th May, 2024.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For SOBHAGYA MERCANTILE LIMITED

SHRIKANT
MITESH
BHANGDIY

BHANGDIY

See and Conference of the Conf

Shrikant Mitesh Bhangdiya Managing Director (DIN-02628216) WERCANILLE CONTRACTOR

Encl.: as above

#### **MARATHON NEXTGEN REALTY LIMITED**

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 CIN - L65990MH1978PLC020080

Tel: 9122-67248484 Fax: 9122-67728408 E-mail: cs@marathonnextgen.com Website: www.marathonnextgen.com Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024

Extract of Addition I mandal Results for the Quarter and Teal ended March of, 2024								
					(R	s. in lakhs - E	xcept EPS)	
Sr.	Particulars		alone Ended		lalone Ended	Condolidated Year Ended		
No.		March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	
1	Total revenue from operations	5,962.28	10,585.21	34,480.73	44,527.01	70,461.50	71,653.43	
2	Other Income	492.27	683.30	1,925.90	2,725.11	4,122.49	4,240.91	
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	2,551.11	2,092.26	12,140.61	12,201.16	18,015.39	15,609.89	
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,551.11	2,092.26	12,140.61	12,201.16	18,015.39	15,609.89	
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	5,306.93	1,519.42	13,560.86	10,508.77	16,877.92	12,368.90	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,313.52	1,516.44	13,559.66	10,498.38	16,647.98	12,080.15	
7	Equity Share Capital	2,558.56	2,316.21	2,558.56	2,316.21	2,558.56	2,316.21	
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	95,748.15	78,033.13	97,007.26	76,203.93	
9	Earning Per Share (of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations)							
	a) Basic	10.37	3.28	28.05	22.74	34.43	26.12	
	b) Diluted	10.36	3.12	26.47	21.90	32.50	25.21	

Place : Mumba

Date: May 28, 2024

The above results were reviewed by the Audit Committee and take on record by the Board of Directors at their meeting held on

The above extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available of the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.marathonnextgen.com. The figures of the current quarter (i.e. three months ended March 31, 2024) and corresponding previous quarter (i.e. three months ended March 31, 2023) are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the respective financial years which have been subject to limited review.

For MARATHON NEXTGEN REALTY LTD CHETAN R SHAH

CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN: 00135296

Form No. INC-26

Before the Central Government
Regional Director, Western Region, Maharashtra
n the matter of sub-section (4) of Section 13 of
Companies Act, 2013 and clause (a) of Sub-

Companies Act, 2013 and clause (a) of Sul rule (5) of Rule 30 of the Companie (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of HLG IMMIGRATION SERVICES (INDIA) PRIVATE LIMITED (CIN: U74999MH-2023PTC39729) having its Registered Office at 1201, Floor 12, Parlinee Crescenzo Bandra East, Mumbai City, Mumbai-400051,

East, Mumbai City, Mumbai-400051, Maharashtra

NOTICE is hereby given to the General Public that the Applicant Company proposes to make an application to the Central

Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association

of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 15th May, 2024 to

enable the petitioner company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be

affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal

www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or

end by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition

to the Regional Director, Western Region Everest, 5<sup>th</sup> Floor, 100 Marine Drive Mumbai-400002 within fourteen days from

the date of publication of this notice with a

copy to the applicant company at its Registered Office address mentioned

1201, Floor 12, Parinee Crescenzo Bandra East, Mumbai City, Mumbai-400051, Maharashtra

Date: 29.05.2024

For & on behalf of HLG IMMIGRATION SERVICES (INDIA) PRIVATE LIMITED

SNEH JOSH

DIN: 08947110

Date: 29.05.2024

Place: Mumbai

. Applicant Company / Petition

[Pursuant to Rule 30 of the Compar (Incorporation) Rules, 2014]

### NOTICE

NOTICE is hereby given for the information of public tha MR. RAMESH SHANKAR RAJE was the lawful owner of a Residential Fla No. 6 admeasuring about 489.22 sc ft. Carpet Area on First Floor of the building No. 22 of the JAI PUSHPA MILAN CO-OP. HSG. SOC. LTD. situated at Sant Ramdas Road Mulund (East), Mumbai – 400 081. Unfortunately MR. RAMESH SHANKAR RAJE died intestate on 26/11/2005 leaving behind him the following as his only legal heirs:-(i) SMT. SWATI RAMESH RAJE

(ii) MRS. ARCHANA AMIT RAJE

Married Daughter (Maiden Name: Ms. Archana Ramesh Raje)

There are no other legal heirs/lega representatives left behind by MR RAMESH SHANKAR RAJE except th above. As such after death of MR RAMESH SHANKAR RAJE, both the legal heirs became entitled to equa share in the right, title and interest in the said Flat i.e. 50% undivided share each. After the death of MR RAMESH SHANKAR RAJE, SMT SWATI RAMESH RAJE became the Bonafide member of the JAI PUSHPA MILAN CO-OP. HSG. SOC. LTD. and as such she holds Five fully paid-up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. from 741 to 745 (both inclusive) covered by Share Certificate No. A-157 and additiona Five Fully paid up shares of Rs.50/ each bearing Distinctive Nos. fron 1616 to 1620 (both inclusive covered under Share Certificate No A-324 issued by the said Society.

Vide Release Deed dated 19/04/2024, MRS, SWATI RAMESH RAJE has released and relinguished her 50% undivided share in the said Flat in favour of MRS. ARCHANA AMIT RAJE. The said Release Deed has been registered in the office of the Jt. Sub-Registrar, Kurla - 4 under Sr. No. KRL-4/8391/2024 n 19/04/2024 As such MR ARCHANA AMIT RAIF became the absolute owner of the said Flat and she has applied for the membership of the said Society.

Now she intends to sell the said Flat All persons, Government Authorities Bank/s, Financial Institution/s etc having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession inheritance, lease, license, lien exchange, maintenance, charge trust, agreement, share, easement o otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at Shree Aryadurga Chaphekar Bandhu Marg, Mulun (East), Mumbai – 400 081, within 7 days from the date hereof, failing which it will be presumed and/o deemed that there are no such claim: and if any, the same have been waived or abandoned.

> (DARSHANA M. DRAVID) Advocate, High Court



(Corporate Contracts Department)
Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India

#### Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567 NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited on behalf of Maithon Power Limited (MPL), Joint Venture between Tata Power and DVC invites Expression of Interest for **Annua** Maintenance Contract of Fire Services at MPL located at Maithon, Dhanba

Details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender documen etc. may be downloaded from the tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx).

Eligible parties willing to participate in above tender may submit their Expression o Interest along with the tender fee for issue of bid document latest by 7th June 2024.

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I

of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai. Maharashtra that BEYONDBARRIER PRODUCTS LLP may be registered under Part I of Chapter XXI o the Companies Act 2013, as a company limited by shares

The principal objects of the company are as follows: To, carry on the business of trading, importing, exporting and otherwise dealing in equipment's, instruments and appliances for disable persons for healthcare and lifestyle

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at B/702, Neelyog Vedanta, Ghatkopar-Andheri Link Road, Ghatkopar-West, Mumbai

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at "IICA Building, Plot No. 6,7,8, Sector-5, Manesar, Gurgaon, Haryana" within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office at B/702, Neelyog Vedanta Ghatkopar-Andheri Link Road, Ghatkopar-West, Mumbai-400086 Dated this 27th day of May 2024

Name(s) of Applicant 1. Meera Aditya Vora 2. Kanan Kalpesh doshi

#### REMEDIUM LIFECARE LIMITED

REGD. OFFICE: Office No.9, K Raheja Prime, Marol Industrial Estate Behind Ravi Vihar Hotel, Sagbaug Road, Marol Naka, Andheri East, Mumbai 400059 E-mail: info@re CIN: L24100MH1988PLC343805

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	OTOT MATIO				(Amou	nt in Lakhs
_		a	uarter End	ed	Year	Ended
Sr.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
No.	raiticulais	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
+	Total Income from Operations	141138.64	184829.43	7557.96	406278.78	50983.66
ď	Not Profit/(Loce) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-3599.64	6877.70	-281.15	5045.42	739.60
ď	Not Profit / (Locs) for the period before tax					ļ
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-3599.64	6877.70	-281.15	5045.42	739.60
4	Not Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-5372.04	6877.70	-478.13	3273.02	542.61
5	Total Comprehensive Income for the period					
_	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other					
	Comprehensive Income(after tax)]	-5372.04	6877.70	-478.13	3273.02	542.61
6	Equity Share Capital	1008.00	1008.00	360.00	1008.00	360.00
7	Pacanyas (avaluding Pavaluation Pacanya) as shown in the					
	Audited Balance Sheet of the previous year				3287.78	676.43
8	Farnings Per Share					
	(for continuing and discontinued operations)-					
	1. Basic:	-149.22	34.12	-13.28	90.92	15.07
	2. Diluted:	-149.22	34.12	-13.28	90.92	15.07

The Above is an extract of the detailed format of the Financial Result for the quarter and year ended March 31, 2024 as filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results is available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

The above financials has been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Ind AS notified under ssection 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules Issued thereunder and other accounting principles generally accepted in India On behalf of the Board of Director

For REMEDIUM LIFECARE LIMITED ADARSH MUNJAL

(Whole Time Director DIN: 07304004

### **DHUNSERI INVESTMENTS LIMITED**

Regd. Office: "DHUNSERI HOUSE", 4A, WOODBURN PARK, KOLKATA-700020 CIN -L15491WB1997PLC082808;

Website: www.dhunseriinvestments.com; E-mail: mail@dhunseriinvestments.com; Phone: 2280-1950

	EXTRACT	OF STATEME	NT OF AUDIT	IED STANDA	ALONE AND	CONSOLIDA	TED FINAN	CIAL RESULT	S		
		FO	R THE QUAR	TER AND YE	AR ENDED	31ST MARC	H. 2024			(	₹ in Lakhs)
				TANDALONE					LIDATED		
sı.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
No.	TAKTIOCEARO	(31.03.2024)	(31.12.2023)			(31.03.2023)	ended (31.03.2024)		(31.03.2023)	(31.03.2024)	(31.03.2023)
L		Audited	(Unaudited)	Audited	Audited	Audited	Audited	(Unaudited)	Audited	Audited	Audited
4	Total Income from Operations	862.35	942.03	(124.97)	4,688.18	1,021.18	27,837.25	7,306.30	14,162.27	46,519.59	24,291.70
2	Net Profit / (Loss) for the period (before										
l	tax and Exceptional and /or Extraordinary Items)	486.61	843.34	(148.35)	3,879.55	916.99	1,552.49	2,488.20	1,178.04	11,264.61	4,748.10
3	Net Profit / (Loss) for the period before										
l	share of net profit from equity accounted										
l	investees and tax (after Exceptional Items)	486.61	843.34	(148.35)	3,879.55	907.03	1,552.49	2,488.20	1,178.04	11,264.61	4,748.10
4	Share in Profit/(Loss) of Associate	-	-	-	-	-	(925.04)	(1,894.08)	4,982.11	4,901.48	65,870.53
6	Net Profit / (Loss) for the period after tax	449.94	729.00	(134.14)	3,264.86	725.81	(390.24)	(85.59)	4,478.50	11,456.37	52,847.60
7	Total Comprehensive Income for the										
l	period after Tax [Comprising Profit/(Loss)										
l	for the period (after tax) and other										
l	comprehensive income (after tax)]	1,826.82	2,760.71	(482.53)	10,167.40	676.44	2,936.39	8,210.89	1,652.43	35,668.29	56,393.93
8	Paid up Equity Share Capital	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72
9	Earnings Per Share (after extraordinary										
	items) (of ₹10/- each) *										
l	Basic (in ₹) :	7.38	11.96	(2.20)	53.55	11.90	(23.29)	(9.86)	26.68	80.14	480.16
	Diluted (in ₹) :	7.38	11.96	(2.20)	53.55	11.90	(23.29)	(9.86)	26.68	80.14	480.16
L.,											

Not Annualised

Place · Kolkata

: The 28th Day of May, 2024

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended 31 March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website www.dhunseriinvestments.com.

By order of the Board For Dhunseri Investments Limited (C.K. DHANUKA) Chairman DIN: 00005684

### OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

PTC020363 Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C.Kelkar Marg, R.G.Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028 Email: zuber.khan@omkaraarc.com /raiesh.iumani@omkaraarc.com Authorised Officer M no.: +918657969231/+918657969233

[Appendix - IV-A] [See proviso to rule 8 (6) r/w 9(1)] PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

EE-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) r/w 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has bee taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Pvt. Ltd. Further, Omkara Assets Reconstruction Pvt Itd (OARPL) (acting in its capacity as Trustee of Omkara PS 30/2021-22 Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.09.2021 from IndusInd Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor bank and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of OARPL took handover of the physical possession of the below mentioned secured property from the Borrower/Mor gagor/Co-Borrower. The Authorized Officer of OARPL hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors. Securities Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

No.	Guarantors/ Mortgagors	Details of the Secured Asset	property	on 09.05.2024 (IN INR)	Notice Date	Date	(Rs. In Lacs)	Amount	EMID	Inspection
1.	Mr Radheshayam Agarwal (Guarantor/Mortgagor)	Unit No D 29/D 30, First Floor, Sainath Industrial Estate, Survey No 63/2, Mauje Khoni, Taluka Bhiwandi District Thane 421308. Area admeasuring: Unit D-29 – 1831.5 sq. ft. & Unit D- 30 – 1887 sq. ft.	shayam Agar-	Rs. 673.29 Lakhs	24.01.2019	06.06.2023	Rs. 44,00,000 (Rupees Forty Four Lakhs Only)		Rs.4,40,000 (Rupees Four Lakhs Forty Thou- sand Only)	14.06.2024 3.00 P.M. to 4:00 PM
$\vdash$					<u></u>					

Last date and time for submission of hid letter of participation/KYC Decument/Proof of FMD - 25.06.2024 till 6:00 Pate of E-Auction & Time : 27.06.2024 12:00 pm to 2:00 p

ebsite of service provider i.e. http://www.bankeauction.co

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) r/w 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2003

This notice is also a mandatory notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8(6) r/w 9(1), of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization 8 econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time.

Place: Bhiwandi, Mumbai

(Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 30/2021-22 Trust)

**PSBI** भारतीय स्टेट बैंक State Bank of India

RACPC Sion, Unit No. 602, 603 & 604 B Wing, Commercial-1, Kohinool City, Kirol Road, Off LBS Marg, Kurla West, Mumbai-400070 Tel.: 25046294/25046291 Email: racpc.sion@sbi.co.in

#### DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to then under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act. 2002 on the  $last\,known\,addresses, but\,they\,have\,been\,returned\,unserved\,and\,as\,such\,are\,hereby\,informed\,by\,way\,of\,this\,public\,notice.$ 

No.			13(2) Notice						
1	Miss. Sneha Ghanshyam Singh & Mr. Ghnashyam	Flat No. 601 on the 6th Floor,	08/05/2024	Rs 11,99,883.00					
	Ramjanam Singh Residential Address: Room No. 2173, Bldg No. 53, Sector VII, Antop Hill - 400037. Property Address: Flat No. 601 on the 6th Floor in the Building known as Kaystone Ballista situated at Plot No. 49, Sec-27, Owe-Kharghar, Navi Mumphai Taluka Panyul Dist Bairad	Adm. 28 Sq. Mtrs and Open Terrace Adm. 3.35 Sq. Mtr in the Building known as Kaystone Ballista situated at Plot No. 49, Sec-27, Owe-Kharghar, Navi Mumbai Taluka Panyal, Dist	Date of NPA 30/03/2024	(Rupees Eleven Lacs Ninety Nine Thousand Eight Hundred Eighty Three Only) as on 08/05/2024 with further interest and incidental					
	Home Loan A/c No- 32695828479, 32695157864	Raigad.		expenses, costs					
2	Mr. Nileeh Bhagwan Maeke & Mr. Nitin Bhagwan Maske Residential & Property Address: Flat No. 303, Radhey Heritage, Building No. 04, Wing-A, Survey No. 110/0, 113/ 01, Palaspe Panvel, Dist. Raigad-410206 Home Loan A/c No- 32589283795	Flat No. 303, Radhey Heritage, Building No. 04, Wing-A, Survey No. 110/0, 113/01, Palaspe Panvel, Dist. Raigad- 410206. Bounded by East-116, West-110 & Nala, South - S.N. 109, North-115	08/05/2024 Date of NPA 30/03/2024	Re11,65,298.00 (Rupees Eleven Lacs Sixty Five Thousand Two Hundred Ninety Eight Only) as on 08/05/2024 with further interest and incidental expenses, costs					
3	Mr. Anende Meruti Patil & Mrs. Swepneli Anende Patil Residential Address: Jay Santoshi Mata Rahiwashi Sangh Chawl No. 1, R.No. 3, Lokmanya Nagar, Pada No. 5, Thane West - 400606. Property Address: Flat No. 601, 6th Floor, Admeasuring about 470 Sq.Ft. Carpet of Complex known as Vasani Complex, situated on the Land bearing Survey No. 5, Hissa No. 1, lying being situated at Village Belavati. Taluka Ambemath. Dist. Thane	Flat No. 601, 6th Floor, Admeasuring about 470 Sq.Ft. Carpet of Complex known as Vasani Complex, situated on the Land bearing Survey No. 5, Hissa No. 1, lying being situated at Village Belavali, Taluka Ambernath Dist	23/04/2024 Date of NPA 19/04/2024	Re 17,95,726.00 (Rupees Seventeen Lacs Five Thousand Seven Hundred Twenty Six Only) as on 23/04/2024 with further interest and incidental expenses, costs					
	Home Loan A/c No-38143621901	Thane421503.		,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,					
-									

are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available

Date: 28.05.2024 Place: Owe-Kharghar, Palaspe-Panyel, Ambernath-Thane

Authorized Officer For State Bank of India

#### SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: L45100MH1983PLC031671

Regd. Office: B-61, Floor 6, Plot No. 210, B Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai MH 400021 IN. Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyaltd.com oct of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year, ended on 31st March, 2024

		(Rs. In Lakhs except EPS)						
Sr.			uarter ende	d	Year	ended		
No.	Particulars Particulars	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
1	Total Income from Operations	3,276.10	2,742.48	4,564.12	12,010.61	11,208.01		
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	529.26	314.61	623.82	1,572.85	1,439.46		
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	529.26	314.61	623.82	1,572.85	1,439.46		
4	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	393.52	215.98	451.37	1,158.26	1,072.76		
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	394.11	217.46	451.30	1,161.63	1,072.24		
6	Paid up Equity Share Capital	24.00	24.00	24.00	24.00	24.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per balance sheet	4,695.91	4,393.93	3,534.27	4,695.91	3,534.27		
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)							
	(for continuing and discontinued operations) -							
	1. Basic:	164.21	90.61	188.04	484.01	446.77		
_	2. Diluted:	164.21	90.61	188.04	484.01	446.77		
No	tes:							

- The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended on 31st March, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com)and the Company's website. (www.sobhagyaltd.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held of 27th May, 2024.

For and on behalf of the Board of Directors of Sobhagya Mercantile Limited

Place: Nagpu Date: 27.05.2024

Sd/-(Shrikant Bhangdiya) **Managing Director** DIN: 02628216

(₹ in lakhs)

63.92

63.92

17,243

## MONTE CARLO

It's the way you make me feel

#### **Monte Carlo Fashions Limited** (CIN: L51494PB2008PLC032059)

Registered/Corporate Office: B-XXIX-106, G.T. Road, Sherpur, Ludhiana-141003, Punjab

Tel.: 91-161-5048610-40, Fax: 91-161-5048650, Email: info@montecarlo.in, Website: http://www.montecarlocorporate.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024** 

Quarter ended Quarter ended Quarter ended Year ended Year ended 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 (Unaudited) Refer Note-2 Refer Note-2 50,419 106,191 111,771 Revenue from operations 20,652 23,672 Profit/Loss for the period (before tax 2,432) 10,271 2,149 8,067 17,221 (1,776)7,727 1,982 5,994 13,252 Profit/Loss for the period (after tax) 13,063 Total comprehensive income (1,783)7,727 1,796 5,988 loss) forthe period 2.073 2.073 2,073 Paid-up equity share capital 2.073 2,073 (face value of ₹10 each) 77,407 75,567 6 Other equity

(b) Diluted (in ₹) Notes:

₹10 each)

(a) Basic (in ₹)

Earnings per share (face value of

(not annualised for the guarters)

Profit/Loss for the period (before tax)

Place: Ludhiana

1. The above standalone/consolidated financial results for the guarter and the year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and taken on record by Board of Directors in their respective meeting held on 28 May 2024.

37.27

37.27

9.56

9.56

28.91

28.91

8,174

(8.57)

(8.57)

2. The figures of last quarter of the current year and previous year are balancing figures between audited figures in respect of full financial year and the published year to date unaudited figures upto the third quarter of the current year and previous year which were subjected to limited review

3. The Board of Directors have recommended a final dividend of 200% (₹20 per equity share of ₹10 each),

	subject to the approval of shar	eholders in the ensui	ng Annual Ger	neral Meeting.							
4.	4. Additional information on Standalone financial results are as follows:										
s	r. Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended					
ΙN		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023					
П	٥.	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)					
Ш		Refer Note-2		Refer Note-2							
1	Revenue from operations	20,652	50,419	23,672	106,191	111,771					

(2,428)

13,274 Profit/Loss for the period (after tax) (1.896)7,819 2,003 6,101 Total comprehensive income/ 13,085 (loss) for the period 5. The above is an extract of the detailed format of quarterly/yearly unaudited/audited financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 for the guarter and the year ended March 31, 2024. The full format of the

unaudited/audited quarterly/yearly financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com & www.bseindia.com) and on company's website (www.montecarlocorporate.com).

10,363

For and on behalf of Board of Directors

2,170

Sd/-Jawahar Lal Oswal **Chairman and Managing Director** (DIN: 00463866)









# अयोध्येतील १२५ मंदिरांचाही होणार जीणोंद्धार

अयोध्या, दि.२८ : अयोध्येत २२ जानेवारी रोजी शीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आता राम मंदिराचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. तसेच अयोध्येतील १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.

अयोध्येची ओळख केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक पुरती मर्यादित राहिली नसून, आता आधुनिक आणि स्मार्ट सिटी म्हणूनही होत आहे. रामनगरी अयोध्या केवळ सोलर सिटी म्हणून विकसित केली जात नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटीच्या स्वरूपातही विकसित केले जाणार आहे. यासोबतच पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धा आणि तलावांचे पूनरञ्जीवन केले जात आहे. रुंद रस्ते, उड्डाणपूल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराला बदलत्या अयोध्येची ओळख देत आहेत. अयोध्येतील ३७ मंदिरांना हेरिटेज स्वरूपात विकसित करण्यात आल्यानंतर आता १२५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराची योजना आखली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED CIN: L15310MH1991PLC064563
egistered Office: 1, Floor-GRD, Plot-514B, Amar Kunj, R P Masani Road, Road No 32 Khalsa Collage, Matunga,

Mumbai -400019; Telephone No: 022-23481267, Email Id: info@rishabhdighasteel.com							
Sta	tement of Standalone Audited Financial	Results for	the Quarter	and Year er	nded 31st Ma	rch, 2024.	
					(In	Rs. LAKH)	जाहीर बोटीस
SR.	PARTICULARS	Q	uarter End	ed	Year I	Ended	तमाम जनतेस कळविण्यात येत आहे की, माझे
No		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	अशिल श्री अन्सारी अहमद मोहम्मद मिया
	Total Income from Operations	-	-	-	-	1.24	हयानी फ्लॅट क्रं.७०४, ए विंग, सातवा मजला,
	Other Income	1579.66	9.76	1.67	1603.97	30.95	
	Net Profit/(Loss)for the period						सहकार प्रिमियर, १०० फुट रोड, ओत्सवाल
	(before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	1485.64	(9.36)	(20.92)	1448.62	(45.12)	हाईट जवळ, मिरारोड (पु) ठाणे व फ्लॅट
	Net Profit / (Loss) for the period						क्रं.२०२, झैतुन हाईट, पंचरला पार्क, मिरारोड
	before tax (after Exceptional and/or	4405.04	(0.00)	(00.00)		(45.40)	1
	Extraordinary items)	1485.64	(9.36)	(20.92)	1448.62	(45.12)	(पु) ठाणे या मिळकती संदर्भात श्री अन्सारी
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or						रीयाज अहमद मोहम्मद मिया हयांना दिनांक
	Extraordinary items)	1187.07	(9.36)	(19.95)	1150.05	(44.15)	१९/११/२०१९ व ०४/१०/२०१५ अनुक्रमे
	Total Comprehensive Income for the						[188/88/8088 a 08/80/8088 अनुक्रम
	period [Comprising Profit / (Loss) for						सदर २ फ्लॅट बाबत कामे करण्याकरीता
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1191.53	(9.36)	(19.99)	1154.51	(44.19)	<del>}                                   </del>
-	Equity Share Capital	548.64	548.64	548.64	548.64	548.64	नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र दिले होते, परंतु
	Reserves (excluding Revaluation	010101	0.000	0.10101	0.10101	0.10101	माझे अशिल स्वतः सदर मिळकती संदर्भात कामे
	Reserve) as shown in the Audited						
	Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	करणार आहे व सदर कुलमुखत्यारपत्राची गरज
	Earnings Per Share(of Rs.10/- each)						नसल्याने, माझे अशिल सदर जाहीर नोटीशीव्दारे
	(for continuing and discontinued operations)-						
-	Basic:	21.72	(0.17)	(0.36)	21.04	(0.81)	श्री अन्सारी रीयाज अहमद मोहम्मद मिया
	Diluted:	21.72	(0.17)	(0.36)	21.04	(0.81)	हयांना सदर कुलमुखत्यारपत्रानुसार दिलेले
Note:						` '	अधिकार व हक्क रदद करीत आहे. तरी सदर

- The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved a record by the Board of Directors in their meeting held on 28th May, 2024. The Statutory Auditors have carried ou of the audited Financial Results for the quarter ended 31st March 2024 The format for audited quarterly results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/12/2015 dated 30th Nov has been modified to comply with requirements of SEBI circular dated 5th July 2016, Ind AS and Schedule III (Division II) of
- nas seen modified to comply with requirements of SEBI circular dated 5th July 2016, Ind AS and Schedule III (Division III) or the Companies Act, 2013, Applicable to companies that are require to comply with Ind AS and Schedule III (Division III) or the Companies of the Companies of the Companies of the Companies and the Companies and
- The company has invested in equity shares of the other companies the board has decided to revalue the same as on 31.03.2023 and the loss / gain if any will be passed through OCI as mentioned under Ind AS 109 & Ind AS 113 read

quarterly statement.

Previous year/period figures have been re-casted and / or regrouped wherever necessary.

For, RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED
SAL.

करण्यात आला आहे. उपसंचालक आरपी यादव यांनी दरम्यान, सांगितले की, भव्य राम मंदिराचे

रूप साकारण्यापूर्वी अयोध्येतील

३७ जुन्या मंदिरांचा तसेच काही

मठांचा कालापालट करण्यात

आला. ही मंदिरे आणि मठ हेरिटेज

स्वरूपात विकसित करण्यात येत

आहेत. आता नव्या प्रस्तावात

१२५ मंदिरांची यादी तयार

करण्यात आली असून, त्यात

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील

धार्मिक व तीर्थक्षेत्रांसह

परातत्त्वीय महत्त्वाची ठिकाणे,

मठ, मंदिरे, तलाव, पर्यटनदृष्ट्या

महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश

फ्लॅट बावत माझ्या अशिलाशिवाय इतर

दसऱ्या कोणत्याही दसमावरोवर /व्यक्तीवरोवर

कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये व केल्या

व्यवहार बेकायदेशीर असेल . व तो व्यवहा

माझ्या अशिलावर बंधनकाराक नसेल, याची

सही /

हरीश प. भंडारी (वकील)

मिरा रोड, ठाणे

शॉप नं. १२१, सोनम शॉपिंग सेंन्टर

गोल्डन नेस्ट फेस ६, मिरा भाईदर रोड

तमाम जनतेने नोंद ध्यावी .

विभागाच्या कृती आराखड्याचा प्रस्ताव अयोध्या धाम विकास परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असून, अयोध्येतील ३७ मंदिरांना हेरिटेज स्वरूपात विकसित योजनेसोबतच करण्याच्या आता १२५ मंदिरांचा जीणीं द्धार करण्यात येणार आहे. दुष्टिकोनातून पर्यटनाच्या अयोध्या नगरी जगाच्या नकाशावर स्थापित व्हावे, असा उद्देश आहे.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की,

मार्च अशील श्रीमती उर्मिला उत्तम कांदळकर र

खोली क्र.जी-७०२, ७वा मजला, जी-विंग

ालबागचा राजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

लि.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड. गणेश नगर

नालबाग, मुंबई-४०००१२ या जागेच्या मालक व

२०१४ रोजीचे नोंद दस्तावेज क्र.बीबीई१-७६४-२०१४

प्रंतर्गत **श्री. निशांत सुरेश घाग** यांच्याकडून दिनांक

खरेदी केले होते आणि त्यापर्वी विध्नहर्ता बिल्डर्स

ऑण्ड प्रोजेक्टस् प्रा.लि. (विकासक) आणि श्री

निशांत सुरेश घाग (भाडेकरू) यांच्या दरम्यान दिनांव १९ ऑक्टोबर, १९९८ रोजीचा करारनाम झाला होता,

यामध्ये **श्री. निशांत सुरेश घाग** (भाडेकरू) यांना

त्यांची जनी खोली क. ३. बी.डी.डी. चाळ क. ४७१

थ्री गणेश नगर, लालबाग, मुंबई-४०००१२ या जागेऐवर्ज

खोली क्र.जी-७०२, ७वा मजला, जी-विंग

गालबागचा राजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

ले., डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गणेश नग

लालबाग, मुंबई-४०००१२ ही जागा देण्यात आली होती. तसेच खोली देतेवेळी **श्री. निशांत सुरेश घाग** 

. यांच्या नावे बृमुंमपा यांच्याद्वारे वाटपपत्र देण्यात आले

होते. सदर वाटपपत्र माझ्या अशिलाकडुन हरवले

आहे, याबाबत काळा चौकी पोलीस ठाणे, मुंबई येथे

दिनांक २७ मे. २०२४ रोजी तक्रार नोंद करण्या

जर कोणा व्यक्तीस बुमुंमपाद्वारे वितरीत वाटपपः

सापडल्यास त्यांनी सदर दस्तावेज खालील

वाक्षरीकर्त्यांकडे २१६, दिपलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लि.. २रा मजला. बी.आय.टी वाळ क्र.२५, एम.जी. मार्ग, आग्रीपाडा, मुंबई-

४०००११ येथे सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून **१**५

उपरोक्त बाबींच्या नोंदी घेण्यासाठी सदर जाहीर सचन

आज दिनांकीत २९ मे, २०२४

सही/-

श्री. दीपक एन. राणे

वकील व कायदेशीर सल्लागा

प्तर्वसामान्य जनतेस वितरीत करण्यात आली आहे

(पंधरा) दिवसात आणन द्यावेत.

आली आहे.

१४ जानेवारी, २०१४ रोजीच्या विक्री करारन

आहेत, जे त्यांनी दिनांक २८ जानेवारी,

कि, फ्लॅट नं.ए/जी-४, तळमजला, मनोरम को-ऑप. हौ. सो. लि., नगर भवनसमोर, टेंबा हॉस्पिटल रोड. मांडली तलावाजवळ भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, श्री अगस्टीन एन्थनी कोरिया, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री अगस्टीन एन्थनी कोरिया, हे ता ६/२/२०२४, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून मिस जेनेट अगस्टीन कोरिया. ह्यांनी सदर फ्लॅट व शेअ सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासार्त मोसायटीला अर्ज केलेला आहे. तरी सदर म्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल त ऱ्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ देवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस ले., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे -**४०११०१**, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येत

सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २९/०५/२०२४

जाहीर सूचना

श्री. धर्मेश विनयचंद्र मवानी हे अल्टा मॉन्ट

टॉवर ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

<mark>लि.,</mark> यांचा पत्ता **शांताराम तलावाजवळ, पश्चिम** 

द्रुतगती महामार्ग, कुरार गाव, मालाड पुर्व,

**मुंबई-४०००९७** या सोसायटीचे सदस्य आहेत

आणि सोसायटीच्या डमारतीमधील **फलॅट क. ए-**

४३०३ चे धारक आहेत. यांचे ०**८ डिसेंबर.** २०२

सोसायटी यान्दारे, सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व

हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य

टावेटारी / आक्षेप घेणारे यांच्याकद्म काही टावे किंवा

आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन

५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य

हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/

आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य

ारावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर

. देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले

नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी

गेसायरी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने

व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत

सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणार

हाही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर.

सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर

प्रोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणी*कृ*त

उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकार्वारे

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे

सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या

तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व

नामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.७.०*०* 

च्या वतीने व करिता

दी अल्टा मॉन्ट टॉवर ए को–ऑप. हौसिंग

सोसायटी लि.

मा. सचिव

गर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई

रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद

# निरोगी मानसिकतेच्या आधारेच सर्वांगीण कल्याण शक्य - राष्ट्रपती

सुवर्ण अध्याय आणि राष्ट्रांचा इतिहास नेहमीच आध्यात्मिक मूल्यांवर आधारित आहे. आध्यात्मिक मूल्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भौतिक प्रगतीचा मार्ग स्वीकारणे हे शेवटी विनाशकारी ठरले आहे. जगाचा इतिहास यांची साक्ष देतो. निरोगी मानसिकतेच्या आधारेच सर्वांगीण कल्याण शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नवी दिल्ली येथे ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या 'स्वच्छ

नवी दिल्ली, दि.२८ : जागतिक इतिहासाचा आणि आरोग्यसंपन्न समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरण' या उपक्रमाच्या राष्ट्रीय शुभारंभाला हजेरी लावली.

> आध्यात्मिक सबलीकरण हेच खरे सशक्तीकरण आहे. आध्यात्मिक मूल्ये सर्व धर्मातील लोकांना एकमेकांशी जोडतात, असे त्यांनी सांगितले. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन लोककल्याणाच्या भावनेने काम करणे ही आंतरिक अध्यात्माची सामाजिक अभिव्यक्ती आहे,



the line pipe people नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात								
		एव	<b></b> मेव		एक	त्रित		
तपशील	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेले		
	तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष	वर्ष	वर्ष		
	३१.०३.२४	39.03.28	39.03.23	39.03.23	39.03.28	३१.०३.२३		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७७८०९	302090	44890	२०९२४९	રૂ૧૪૨૧૮	ঽঽঽঀঽ४		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा								
विशेष साधारण बाबपूर्व#)	२५३६	98८५८	રૂ૧ર૪	८९६५	98830	८९४५		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२५३६	98८५८	રૂ૧ર૪	८९६५	98830	८९४५		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	9024	90९७४	२६९१	६७२७	90498	8008		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9038	990९३	२६४६	७२०९	११६४२	0080		
भरणा केलेले समभाग भांडवल	3230	3230	3004	३००५	3230	3004		
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत								
राखीव वगळून)		ঀঽ४५६३		९७२७५	9३७२५0	990२२४		
उत्पन्न प्रतिभाग (रु.५/– प्रत्येकी)								
मूळ (रु.)	२.८६	9८.98	8.82	99.29	90.82	99.90		
सौमिकृत (रु.)	2.08	90.88	8.82	99.29	9६.७३	99.90		

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व बारामाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. २४ मे, २०२४ रोजी लेखासमितीद्वारे तिमाही व बारामाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षिचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंद्रळाटारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http://www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नवर्गीकृत/पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहेत.

६ ते ८ महिन्यात निष्पादित करावयाचे अंदाजे रु.२१००/ – कोटी रक्कम त्या तारखेला थकबाकी आदेश पुस्तक स्थिती घेतली आहे. धारण कंपनीने भारतीय प्रतिभृती विनिमय मंडळ (सेबी) कडे तजवीजी अर्ज सादर केला आणि सेबीसह विनिमयानुसार धारण कंपनीने मेरीनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएसपीएल) (पुर्णतः मालकीची उपकंपनी) यांचे एकत्रित वित्तीय अहवाल धारण कंपनीच्या वित्तीय अहवालासह एकत्रित केले. तद्नुसार मागील कालावधीकरिताचे एकत्रित वित्तीय अहवाल हे पुढच्या एकत्रीकरणास प्रभाव देण्यास एमएसपीएलच्या वित्तीय अहवालावर आधारित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार पुर्ननमुद केले.

MAN GROUP Globally Committee

दिनांक: २८ मे. २०२४ ठिकाण: मुंबई

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित सही/ आर.सी. मनसुखानी अध्यक्ष

डीआयएन:०००१२०३३

### SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN NO: 145100MH1983PLC031671

Regd. Office: B-61, Floor 6, Plot No. 210, B Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai MH 400021 IN. Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyaltd.com Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year, ended on 31st March, 2024

					. In Lakhs e	. ,
Sr.			uarter ende	Year ended		
No.	raticulais	Audited 31.03.2024	Unaudited 31.12.2023	Audited 31.03.2023	Audited 31.03.2024	Audited 31.03.2023
1	Total Income from Operations	3,276.10	2,742.48	4,564.12	12,010.61	11,208.01
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	529.26	314.61	623.82	1,572.85	1,439.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	529.26	314.61	623.82	1,572.85	1,439.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	393.52	215.98	451.37	1,158.26	1,072.76
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	394.11	217.46	451.30	1,161.63	1,072.24
6	Paid up Equity Share Capital	24.00	24.00	24.00	24.00	24.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per balance sheet	4,695.91	4,393.93	3,534.27	4,695.91	3,534.27
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	164.21	90.61	188.04	484.01	446.77
	2. Diluted:	164.21	90.61	188.04	484.01	446.77

1. The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended on 31s' March, 2024 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com)and the Company's website.(www.sobhagyaltd.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or 27th May. 2024. For and on behalf of the Board of Directors of

Sobhagya Mercantile Limited

(Shrikant Bhangdiya) **Managing Director** DIN: 02628216

s@nal

Place: Nagpur

ठिकाण: खोपोली

दिनांक: २८ मे, २०२४

Date: 27.05.2024

### सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

सीआयएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५

**नोंदणीकृत कार्यालयः** प्लॉट क्र. २८/१ए, गाव ढेकु, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र. दुर.:९१-२१९२ २६२६२०, ई-मेलः info@sonal.co.in, वेबसाईटः www.sonal.co.in ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
			एव	<b></b> मेव	
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२६८९.०६	२५७२.३७	१०१६३.८६	८४१२.८५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	<b>३</b> ६.७६	00.90	२४९.२४	302.34
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	<b>३</b> ६.७६	00.90	२४९.२४	302.34
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२७.0९	9८.२0	9८५.४५	२२६.५८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))°	२६.५४	9८.9३	9८५.५८	२२७.४६
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	६०६.90	<b>६</b> 0६.90	<b>६</b> 0६.90	<b>Ę0</b> Ę.90
IJ.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)				
	अ. मूळ	0.84	0.30	₹.0€	3.08
1	ब. सौमिकृत	0.84	0.30	3.0€	3.08

\*कंपनीला कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये विहित सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार इंडएएस वित्तीय वर्ष २०१७-१८ पासून लागू आहे. टिप:

- . ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील एकमेव वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २८ मे, २०२४ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वरील एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले
- सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय
- लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे.
- ३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे ३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ संपलेल्या वर्षाकरिता संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंत पुनर्विलोकीत आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे तिमाही/वर्षाचे वर्गीकरण/निवारणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद्र केले आहेत.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरिता सही / संदीप अरोरा व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००१७६९३९

PUBLIC NOTICE जाहीर सूचना Shri. Omprakash Bhanwar Das जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

दिनांक: २९.०५.२०२४

नळत: श्री. आतिष विश्वनाथ परब व श्रीमती अश्विन . **आतिष परब** हे फ्लॅट क्र.५०१, ५वा मजला, बी विंग शवंत गौरव ॲप्पल नं.१ कोहौसोलि., ॲप्पल इमारत इमारत क्र.२, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, गाव निळेमोरे तालुका वसई, जिल्हा पालघर, क्षेत्रफळ २७.५९ चौ.मी. कापेंट या जागेचे कायदेशीर सह–मालक असून अनुक्रमांव -- ते --- अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.--- चे धारव The society hereby invites claims of आहेत जे त्यांनी श्री. संतोष सिताराम प्रवार यांच्याकड ojections from the heir or heirs or othe त्यांच्या नावे दिनांक १५.०३.२०१४ रोजीचे दस्तावेज क्र वसई-४/१६७४/२०१४ नसार नोंद असलेले दिनांव १५.०३.२०१४ रोजीचे पुर्नविक्री करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केले. सदर श्री. आतिष विश्वनाथ परब यांचे मुंब

परब यांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट आहे आणि भावी खरेदीदाराकडे मालकीत्वावर विक्री, हस्तांतर करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व भाडेपदा वाट. तारण. कर्ज. मालकी हक्क. अधिभार. वारसाहव त्यादी स्वरुपात कोणताही अधिकार किंवा शेअर्सचा दाव सल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली दिलेल्य त्त्यावर सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसांत** कागदोपर्त्र प्रव्यांसह दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून लेखी स्वरुपा ळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगि

येथे १५.०८.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा

माझे अशील **श्रीमती अश्विनी आतिष परब** (पत्नी) य

मालक म्हणन सदर फ्लॅटमधील त्यांचे ५०% शेअस

।।रसाहकाने प्राप्त करण्यास एकमेव कायदेशीर वारसदा आहेत आणि सदर स्वर्गीय श्री. आतिष विश्वनाथ पर

यांचे निधनानंतर माझे अशील श्रीमती अश्विनी आतिष

केले आहेत असे समजले जाईल. . दिनांक: २९.०५.२०२१ ठिकाण: मुंबई रामसागर के. कनोजिय .. (वकील उच्च न्यायालय) **कार्यालय:** बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. मोबा.:९८६७६८१०७०

जाहीर नोटीस

तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाही करण्यात येते की बोरीवली स्नेहल को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड य संस्थेचे सभासद**्शी हसमस्व मलचंद शा**ह सदनीका क्रं. ३०४, तिसरा मजल बोरीवली स्नेहल को.ऑप.हौसिंग सोसायट लिमिटेड, कार्टर रोड क्रं.५, बोरीवली (पूर्व) मुंबई-४०००६६ **जी न.भू.क्र.४६८** गाव कान्हेरी, तालका बोरीवली, नोंदणीकत जिल्ह व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे, य सदनीकेचे मालक व शोअर सर्टी.क्र.१६ चं धारक असून त्यांनी सदर सदनीका विकन्यां ठरवीले आहे

त्यांनी सदर शेअर सर्टी.क.१६ हरवील्यार संस्थेचे कळवीले असन डयप्लिकेट शेअर सर्टी. साठी त्यांनी संस्थेकडे अर्ज केलेल आहे तसेच ते कळवीतात की दिनांव २३/११/१९७९ रोजी निष्पादीत केलेला मे श्रेयस बिल्डर्स व श्रीमती उषा प्रविणकुमार **शर्मा** यांचे मधील करारनामा देखील हरवील आहे.त्यानुसार त्यांनी सबंधीत पोलीस ठाणे हरवील्याची तक्रार क्रं.५७१८०/२०२४ दिनांक २७/०५/२०२४ रोजी नोंदवीलेल आहे व मला सदर नोटीस प्रसीध्द कारण्या सांगीतले आहे

सदर सदनीकेचे व शेअर सर्टी. चे कोणार्ह व्यक्तीकडे विरुद्ध कब्जाने, वाटणी, गहाण विक्री, देणगी, लीज, चार्ज, ट्रस्ट, लायसन्स पोटगी, इजमेंट अथवा इतर कोणत्याह प्रकारचे हक्क असल्यास निम्नस्वाक्षरीकरांस त्यांच्या त्यावर सदर नोटीस जाहीर झाल्यापास **पंधरा दिवसांचे आत** कागदपत्रे/पराव्यास लेखी कळवावे/ सादर करावे. तसे न केल्यार सदर सदनीका व व शेअर सर्टी मधील अश प्रकारचे हक्क विचारात न घेता व इतर एखाट हक्क असल्यास तो रद्दबातल झाला आह किंवा असल्यास जाणीपर्वक सोडन दिला आहे असे समजून आमचे अशिल सदर सदनीकेच व्यवहार पुर्ण करतील व संस्था डयप्लिकेट शेअर सर्टी. देईल मागाहूनन कोणाचीर्ह कसलीही तक्रार चालणार नाही.

श्री.ज्ञा.सं.भातखंडे वकील उच्च न्यायालय. १, कोट्सींग चाळ. रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी कस्तुरबा छेद मार्ग

Swami a members of the Northen Heights Building No. 1 & 2 Co-operative Housing Society Ltd. having address at S.V. Road, Dahisar (E), Mumbai- 400 068 and holding Flat No. 203, Second Floor, "C" Wing, Building No. 2, in the building of the society, that Mr. Omprakash Bhanwar Das Swami expired on 10/03/2023.

imants/objector or objectors to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and othe proofs in support of his/her/their and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no aims/ objections are received within the eriod prescribed above, the society shal be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital roperty of the society in such manner as is rovided under the bye-laws of the society he society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society shall be he bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is ailable for inspection by the claimants piectors, in the office of the society/ with e secretary of the society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date which to divide the notice till the date of the notice till the date of the period.

For and on behalf of

Northen Heights Building No. 1 & 2 Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary bai Date: 29-05-2024 Place: Mumbai

इन्नोवेटस् एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क्स लि. यु७४१२०एमएच२०१२पीएलसी२३५६२१ पत्ता: कार्यालय क्र.४०७, क्रिसेन्ट गॅयल, न्यु लिंक रोड समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या अर्धवर्ष व वर्षाकरिता लेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Ш					(रु. लाखात)
П				एकमेव	
П	अ.		संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
H	क्र.	तपशील	३१.०३.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
			लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9920.03	८७२.१६	9992.69
П	२	करपुर्व व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	83.38	89.33	९२.६७
П	3	अपवादात्मक बाबनंतर करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	83.38	89.33	<b>९</b> २.६७
П	8	कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	२७.३१	३६.९०	<b>६</b> ४.२0
П	4	एकूण सर्वंकष उत्पन्न	-	-	-
$\  \ $	Ę	भरणा केलेले समभाग भांडवल	384.60	384.60	800.00
П	(9	उत्पन्न प्रतिभाग			
IL		मूळ	0.८0	9.30	9.८८
Ш		सौमिकृत	0.20	9.30	9.८८

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकमेव अर्धवार्षिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.innovatus.info वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इन्नोवेटस एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क्स लि.करिता सही / -संजय दत्ताराम खानविलकः व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०९७४६३४९

तिकाण: मुंबई दिनांकः २७ मे, २०२४

## थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल१८१०९एमएच२०१०पीएलसी२०९३०२

नोंदणीकृत कार्यालय: ५०, केवल इंडस्ट्रीज इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. द्रः.:(०२२) ४०४३६३६३, कॉर्पोरेट कार्यालय: ४०५/४०६, केवल इंडस्ट्रीयल इस्टेट, ४था मजला, एस.बी. मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. वेबसाईट:www.thomasscott.org, ई-मेल:investor.tsil@banggroup.com, द्रः:(०२२) ६६६०७९६५, फॅक्सः(०२२) ६६६०७९७०

### ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशिल संपलेली तिमाही संपलेले सहा महिने 39.03.73 39.97.77 39.03.77 39.03.73 30.09.77 39.03.73 अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित लेखापरिक्षि कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 2,590.15 2,333.20 2,392.61 4,923.34 3,481.80 करपुर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) 398.88 640.09 999.73 241.21 261.58 135.75 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर) 398.88 241.21 261.58 637.10 135.75 999.73 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबनंतर) 399.83 239.75 268.22 639.58 138.49 1,002.20 तर सर्वंकष उत्पन्न 2.48 2.48 2.48 1.03 1.03 ्कूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) 'करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 402.31 239.75 269.25 642.05 139.52 1.004.68 समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) 979.52 846.37 635.67 979.52 635.67 979.52 राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) 4.089.89 त्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (रु.) 5.04 3.87 4.89 8.04 2.54 12.58 ब) सौमिकृत 5.04 3.87 4.89 8.04 2.54 12.58

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ मे. २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

- वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ व लागू मर्यादेत अन्य लेखा योजना व सरावाअंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएएस
- मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पुर्ननमुद केले आहेत
  - कंपनी प्राथमिक स्वरुपात एकेरी व्यवसाय विभाग अर्थात वस्रोद्योग उत्पादन व व्यापार यात कार्यरत आहे. मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्ष व तिमाहीकरिता भौगोलीक विभागार विभागीय निष्कर्षात कंपनीचे निर्यात उलाढाल शून्य आहे म्हणून कोणतेही विभागीय निष्कर्ष देण्यात आलेले नाही.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com व www.nseindia.com) आणि कंपनीच्य (www.thomasscott.org) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता सही / - ब्रिजगोपाल बंग व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००११२२०:

ठेकाण: मंबर्ड दिनांक: २७ मे, २०२४

क्र.२, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६. ठिकाण: मंबई दिनांक: २९/०५/२०२४